




MAH/MUL/03051/2012
ISSN-2319 9318



विद्युत् वर्तन

International Multilingual Research Journal

Issue-23, Vol-02 January to March-2018



Editor

Dr.Bapu G.Gholap



14) THE IMPACT OF SOCIAL MEDIA ON THE STUDENTS: A CASE

Dr. P. Srinivasulu

|| 73

15) Digital games and impact on different ages

SOHRAB ZEINALI

|| 81

16) The present paper highlights the need and significance of the.....

Dr. Anita Singh, Dr. Bharti Dogra,

|| 87

17) लोकसाहित्याचे संशोधन

प्रा.डॉ. किरण नामदेव पिंगळे,

|| 94

18) माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याच्या बहुविष्व आवडीचे चिकित्सक अध्ययन

डॉ. राजेश चंदनपाट

|| 96

19) बालकामगार प्रथेचे / समस्याचे परिणाम

प्रा कन्नाडे ममता कार्तिक

|| 99

—20) शोषणतत्वाचे निर्मूलन आणि सामाजिक पुनर्निर्मितीसाठी

कुणाल रामटेके,

|| 104

21) भारतीय राष्ट्रपती निवडणुकीचे विश्लेषण

प्रा. डॉ. लक्ष्मे रत्नाकर बाबुराव

|| 110

22) यादव कालीन माहूर एक ऐतिहासिक आभ्यास

प्रा. डॉ. दत्ता यु. जाधव

|| 113

23) अज्ञात—अज्ञेय तत्त्व

डॉ.सुनील अंबादासपंत काळमेघ.

|| 116

24) शोध की दृष्टि और उद्देश्य का संभरण

डॉ. आरिफ जमादार

|| 119

25) उच्च प्राथमिक स्तर की सामाजिक अध्ययन विषय की पाठ्यपुस्तकों.....

स्वीकृति शर्मा

|| 122

26) मध्यप्रदेश की राजनीति में मुस्लिम अल्पसंख्यक

तबस्सुम

|| 127

बालकामगार प्रथेचे / समस्याचे परिणाम

प्रा कन्नाडे ममता कार्तिक
राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज,
कदमवाडी रोड, काळ्हापूर

प्रस्तावना :

भारतामध्ये बालकामगार ही प्रमुख सामाजिक समस्या आहे. आणि याचा परिणाम समाजातील प्रत्येक देवतावर होताना दिसतो. बालकामगार ही काही, अलीकडच्या काळात निर्माण झालेली समस्या नाही तर ती सुरुवातीपासूनच समाजात असलेली दिसून येते. परंतु अलीकडे म्हणजे १९७४ पासून वर्तमानपत्रे तसेच संशोधन पेपर यामधून या समस्येची चर्चा होत असताना दिसून येते. बालकामगार ही अनेक कारणामधून निर्माण झालेली सामाजिक समस्या आहे. प्रस्तुत शोधनिंबंधामध्ये बालकामगार समस्येमुळे होणारे परिणाम (वैयक्तिक परिणाम व सामाजिक परिणाम) या संदर्भात विवेचन करण्यात आलेले आहे.

बालकामगार प्रथेचे / समस्याचे परिणाम :

बालकामगार प्रथा ही समाजातील घातक प्रथा आहे. त्यांच्या कामामुळे मुले त्यांच्या बालपणापासून, त्यांना मिळालेल्या मुलभूत हक्कापासून वंचित तर गहतात पण याचा परिणाम हे बालकामगारावर व्यक्तिगत व पर्यायाने समाजावर देखील पडतो.

१. बालकामगार प्रथेचे व्यक्तिगत परिणाम :

अभ्यासामध्ये असे दिसून आले की मुल ही अगदी सात वर्षापासून कामास प्रारंभ करतात. एवढया लहान वयामध्ये जर मुल काम करित असतील तर कुटुंबासाठी आणि समाजासाठी ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. एवढया लहान वयापासून कामास प्रारंभ केल्यामुळे अशा मुलांना बालपण अनुभवायला मिळत नाही.

शिवाय त्यांना बालपण म्हणजे काय? त्या वयाची मज्जाच माहीती नसते. यामुळे न झेपणारे व न चूकणारे काम बालकांना करावे लागते. त्यांना निकृष्ट दर्जांच्या वातावरणात रहावे लागते. शिवाय शिक्षणापासून अशी मुल लांबच असतात.

बालकामगार शिक्षणापासून वंचित राहतात:

बालकामगार शिक्षणापासून वंचित राहतात, त्यांना शैक्षणिक सुविधा आणि वातावरण मिळत नाही. कोणत्याही घटकाचा विकास करावयाचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म.जोतीबा फुले, राजर्षी शाहू महाराजांनी मांडलेले दिसून येते बालकामगार शिक्षणापासून वंचित असल्यामुळे त्यांचे आयुष्य उध्वस्त होत असलेले दिसून येते. शिक्षणाशिवाय कोणत्याही मुलांमध्ये सदसद्विवेकबुद्धी विकसीत होत नाही. त्यामुळे बालगुन्हेगारी कुपोषण, अंधश्रृंधा, निरक्षता, व्यसनाधिनता, बालविवाह असे समस्याही समाजात निर्माण होत आहेत.

बालविवाह :

संशोधनामध्ये असे आढळून आले की, कोल्हापूरसारख्या शहरामध्ये ही बालविवाहाचे प्रमाण २१६ टक्के एवढे दिसून येते मध्ययुगीन काळात ६ ते ८ वर्षांच्या मुलीचे विवाह ठरविले जात असत. नंतर त्यामध्ये सुधारणा झाली. पण २१ साव्या शतकातही कोल्हापूरसारख्या शहरामध्ये बालविवाह होताना दिसतात. मुलीच्या बालमजूरीचे रूपांतर बालविवाहात होते. कारण तरुण मुली मजूरीसाठी इतरत्र पाठविले तर परत त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पालकासमोर उभा राहतो.

बालमजूरीचा वारसा हक्क :

बालकामगारांची गरीबी, निरक्षरता, बालमजूरी या दुष्ट चक्रातून योग्य पुनर्वसनापुर्वीच सुटका झाल्याने भविष्यात अशी मुले व्यसनाधिनता, अनारोग्य व गुन्हेगारी या समस्यांचे बळी पडतात त्यांच्याकडून बालमजूरीचा वारसा पुढच्या पिढीकडे आपोआपच पोहचत गहतो.

लैंगिक छळ / अत्याचार :

बालकामगारांना कामाव्यतिरिक्त इतर अत्याचाराला किंवा लैंगिक छळाला सामोरे जावे लागते. याला गरिब, असहाय बालकामगार बळी पडतात.